

# DAMODAR INDUSTRIES LIMITED

Date: 27/06/2022

To,
The Manager – CRD
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort
Mumbai – 400001
Ref.: Script Code 521220

To,
National Stock Exchange of India Limited
The Corporate Relation Department,
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block
Bandra - Kurla Complex
Bandra (E) Mumbai - 400 051
Script Symbol : DAMODARIND

Subject: Notice in respect of Transfer of Equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account.

Dear Sir/Madam,

We enclose herewith copies of the Notice, in respect of transfer of Equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account, published on June 24, 2022 in the following newspapers in accordance with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016:

- 1. Business Standard
- 2. Mumbai Lakshadeep

Kindly take the same on record.

Thanking You

For Damodar Industries Limited

Subodh Kumar Soni Company Secretary

Encl: 1. Copy of Notice published in Business Standard

2. Copy of Notice published in Mumbai Lakshadeep

Regd.Office: 19/22.& 27/30, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 013.

Tel: +91-22-49763203

Factory: Survey No. 265 / 10 / 1, Demni Road, Dadra Village, D.& N. H. (U. T.) - 396 230 Tel.: 0260 3253390

:T- 26, MIDC Amravati, Addl. Indl. Area, MIDC, Textile Park, Nandgaon Peth, Maharashtra - 444 901.

Email: cs@damodargroup.com | Website: www.damodargroup.com | GST No.: 27AAACD3850G1ZV | CIN: L17110MH1987PLC045575

#### **PREMISES REQUIRED**

Bank of Baroda invites offers from the Owners/ Power of Attorney Holders of ready premises on rental basis at ground floor (having occupancy certificate with clear title) with 24 hours access, clear visibility with 3 phase power connection for opening of Service Outlet at three Locations. The intending offers shall submit their offers in sealed cover mentioning therein the description of building with a copy of floor plan and other terms and conditions such as rent (including property tax), period of lease, rental, deposit and other details to Bank of Baroda, Navi Mumbai Region, Platinum Techno Park, 405, 4th Floor, Near Vashi Raliway Station, Opp. Karnataka Bhavan, Vashi ,Sector-30 A, Vashi -400 703 before 4.00 pm of 15.07.2022. Priority would be given to

	nio pi	to promises belonging for done occur of the corresponding.			
	Sr. No.	For Opening of Service Outlet (On outright Rental basis on Ground floor)	Criteria	CARPET AREA IN SQ FT	
	1	Near BARC entrance Gate Sion Trombay Road, Mankhurd	Metro	350 to 500 sqft	
	2	Near INS Karanja Gate, Navy Mora Gate, Near Umbar Dev Temple, Uran - 400707	Semi Urban	350 to 500 sqft	
	3	At Hiranandani Fortune City, Panvel near Bhokarpada	Urban	350 to 500 sqft	

For details please log in on tender section of our website www.bankofbaroda.com The Bank reserves its right to accept or reject any offer without assigning reasons therefor

Place: Mumbal Regional Head (Navi Mumbai Region)

## AISHWARY CO-OP. HSG. SOC. LTD. Regn. No. BOM/WN/HSG/TC/995/8849/1988, Date - 06/10/1988 Plot No. 16, Damle Colony, Bhandup (East), Mumbai - 400042

#### DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ównership Flats (Regulation of the promotion of construction sale, management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me on 11/07/2022 at 04:00 pm at the office of this authority.

Respondent: - (1) Mr. B. Narsihan, Shri Ram Nagar, P. K. Road, Opp. Goshala Road, Mulund (W), Numbai - 400080 (2) Smt. Indirabai P. Damle (3) Shri. Narahar Waman Deshpande (4) Smt. Vinaya Praphulla Punde. (Above No. 2 to 4 Address Not known) and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Fallure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

> **DESCRIPTION OF THE PROPERTY:** - Aishwary CHSL along with land as mention Plot No. 16, Damle Colony, Bhandup (East), Mumbai - 400042

Survey No.	Hissa No.	Plot No.	C.T.S. No.	Claimed Area
34 (276-P)	-	16	912 (C) (C.S.O. Mulund)	406 Sq. mtr.

Ref. No. MUM/DDR(2)/Notice/1672/2022 Place: Konkan Bhavan, Competent Authority & District Dy. Registrar, Room No. 201, Konkan Bhavan, C.B.D. Belapur, Navi Mumbai - 400614 Date: 20/06/2022 Email: ddr2coopmumbal@gmail.com

Co.op. Societies (2), East Suburban, Mumba

(Pratap Patil)

Competent Authority & District Dv. Registrar

SBI भारतीय स्टेट बेंक Dost Pinnade, Gala No. 3, Plot E7, Road No. 22, Wagle Industrial Estate, Circle No. 22, Thane (W) 400 604. Email : rasecc.thane@sbi.co.ir SALE NOTICE

[NOTICE TO THE BORROWER BEFORE EFFECTING THE SALE OF REPOSSESSED VEHICLE]

MR.YUSUF SULTAN SHAIKH DATE: 03.06.2022 ROOM NO.11. OFFICERS QUARTERS, KALYAN JAIL QUARTERS,

AADHARWADI, KALYAN, THANE-421301. SUB: SALE NOTICE - LOAN A/C NO. 38909539074

This has reference to our earlier notices with respect to your captioned loan account. On your failure to repay the dues, the Bank had repossessed the vehicle bearing registration no. MH-05-EA-6014 purchaed under the loan amount. bearing registration no. MH-49-EA-9014 purchased under the loan amount.

As you have failled to repay the dues in spite of repeated reminders/notices and repossession of the vehicle by the bank, it has been decided to sell the vehicle to recover the dues under the loan account. The Bank shalls sell the vehicle through public auction or private treaty or any other mode of sale for a price acceptable to the bank immediately on expiry of 7 days of expiry of this notice. You are given a final opportunity to repay the entire loan amount along with interest and other charges within 7 days failing which the vehicle shall be sold by the bank towards the amount due under the loan. In case the proceeds of the sale of the vehicle is interesting the cettler the entire dues of the loan. insufficient to satisfy the entire dues of the loan amount. Bank shall initiate necessary legal action for recovery of the remaining dues for which you will be absolutely liable until full discharge.

Chief Manager / Authorized Officer



## **MAHARASHTRA INSECTICIDES LIMITED**

(C/o.The M.A.I.D.C.Ltd.) Krushi Udyog Bhavan, Aarey Milk Colony, Dinkarrao Desai Marg, Goregaon (E), Mumbai - 400065. Tel. 022-28719364 E-mail - pesticidesmaidc65@gmail.com CIN No. UO5000MH1965SGC013380

## E.O.I. - NOTICE

Maharashtra Insecticides Ltd. invites Expression of Interest (E.O.I) for supply of following products.

	item / Particular			
	Micronutrients:- 1) Zinc Sulphate (HeptaHyderate) Zn-21% 2) Ferrous Sulphate (Fe-19%) 3) Copper Sulphate (Cu-24%) 4) Manganese Sulphate (Mn-30.5%) 5) Magnessium Sulphate (Mg-9.6%) 6) Boron- 10.5% 7) Boron - 20% 8) Sulphur 90%	Tender Release Date 23.06.2022 14.00 Hrs Closing Date		
9	9) Micronutrient Grade-I (For Soil application)	29.06.2022		
II۱	10) Micronutrient Grade-II (For foliar application)	14.00 Hrs		
lL	11) Micronutrient Grade-III (For foliar application)			
În	nterested Bidders are requested to enroll on Maharashtra Sta	te E-Tendering		

Portal - www.mahatenders.gov.in. Advertise can also be seen on our website www.maidemumbai.com

Date: 23.06.2022

Director (MIL)

PSBI भारतीय स्टेट बेंक Dost Pinnacie, Gala No. 3, Piot E7, Road No. 22, Wagle Industrial Estate, Circle No. 22, Thane (W) 400 804. Email : rasecc.thane@sbl.co.in

SALE NOTICE

#### [NOTICE TO THE BORROWER BEFORE EFFECT REPOSSESSED VEHICLE] ING THE SALE OF

MRS. GAUTAMI MADHUKAR BANSODE 2/6 BHISE CHAWL, BHARAT NAGAR, STATION ROAD, OPP. BUILDING NO. 6, VIKHROLI EAST, MUMBAI - 400083. DATE: 03.06.2022

SUB: SALE NOTICE - LOAN A/C NO. 40274427678 This has reference to our earlier notices with respect to your captioned loan account. On your failure to repay the dues, the Bank had repossessed the vehicle bearing registration no. MH-03-TC-2014 purchaed under the loan amount. As you have failed to repay the dues in spite of repeated reminders/notices and repossession of the vehicle by the bank, it has been decided to sell the vehicle to recover the dues under the loan account. The Bank shall sell the vehicle through public auction or private treaty or any other mode of sale for a price acceptable to the bank immediately on expiry of 7 days of expiry of this notice. You are given a

final opportunity to repay the entire loan amount along with interest and other charges within 7 days failing which the vehicle shall be sold by the bank towards the amount due under the loan. In case the proceeds of the sale of the vehicle insufficient to satisfy the entire dues of the loan amount. Bank shall initiate recessary legal action for recovery of the remaining dues for which you will be absolutely liable until full discharge.

Chief Manager / Authorized Officer

## **Navi Mumbai Municipal Corporation**

	City Engineering Department Tender Notice No. NMMC/ C.E./EE(Airoli)/88/2022-23			
	Sr. No.	Name of Work	Estimated Cost (Rs.)	
	1	(80542) Reinstatement of trenches excavated for laying sewer line from E-1 Group to labour naka, Q-36 and J-01 to J-70 in sector -4, Airoli.	65,59,643/-	
l	2	(81740) Improvement to Road near Ashwini Quarry at yadavnagar, Airoli.	62,06,839/-	

Tender booklets will be available on e-tendering computer system at <u>www.nmmc.etenders.in</u> and at www.nmmc.gov.in website of NMMC on dt.24/06/2022 The tender is to be submitted online at www.nmmc.etenders.in For any technical difficulties in the e-tendering process, please contact the help desk number given on this website

The right to accept or reject any tender is reserved by the Hon'ble Commissioner of Navi Mumbai Municipal Corporation Sign/-

(Sanjay G. Desai) City Engineer NMMC/PR Ad no.297/2022 Navi Mumbai Municipal Corporation **RAIGAD ZONE** 

वैक ऑफ़ इंडिया BOI

A & S Department
2nd Floor, Hotel Meera Madhay, Opp ST Bus Stand, Alibag – 402201
Email: Raigad.AandS@bankofindia.co.in, Phone: 02141-222269 / 228895

### **Required on Long Lease Basis**

We require ground floor premises with 4500 to 5000 Sq. Ft. carpet area (Constructed Premises) OR Vacant (N.A.) plots on Long lease basis for Currency Chest Hub in Alibag, District - Raigad.

Last date for receipt of offers: 12/07/2022. For more details contact Bank Of India, Raigad Zonal Office, A&S Department, 2nd Floor, Hotel Meera Madhav, Opp S.T Stand, Alibag - 402201. Phone: 02141-222269 / 228895

> In case of Constructed premises floor to ceiling height should be at least 14

In case of vacant plots our requirement is about 9000 to 10000 Sq. Ft. Visit to our Website www.bankofindia.co.in to view tender documents in

> (ZONAL MANAGER) RAIGAD ZONE

PUBLIC NOTICE

Smt. Bhanumati A. Zatakia a member of the Matruchhava Commercial Premises Co-Operative Society Ltd having address at 378/380 Narshi Natha Street, Murmbal - 400009 and holding Commercial Premises / office bearing no. **502 & 104A** in the building of the society, died on 15.2.2021 without making any nomination. The society hereby i claims and objections from their heir or other claimants /objector or objections to the transfer of the said shares and interest of the decease & member in the capital/property o the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims /objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society.

If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital /property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society / with the Secretary of the Society between 10.00 AM to 5.00 PM from the date of publication of this notice till the date of expiry of its period. For and on behalf of

The Matruchhaya Commercial Premises Co-Operative Society Ltd. Hon. Secretary Date: - 21.06.2022 Place:- Mumbai

### BEFORE THE ARBITRATOR

(U/s. 84 of the Multi-State Co-operative Societies Act, 2002) C/o Abhyudaya Co-op. Bank Ltd.

Regal Industrial Estate, Aacharva Donde Marg, Sewri, Mumbai-400015 Sr. No TO

M/s.BhoomiTraders M/s.Bhoomi Traders & ors .. D/05, Plot No. 556, Satyavijay CHS Ltd., Case No.ARB/ASBL/50 of 2022

Sector No.5, Charkop. Kandivali (West), Mumbai - 400067.

D/7 Jalkiran CHS, Plot No. 557 Sector No.5, Charkop, Kandivali (West), Mumbai - 400 067. (Opp. No.1)

#### Mr Nilesh Chhaganlal Lad

(Borrower/Proprietor/Mortgagor)

Flat No.T/4, 3rd Floor, Juhi Co.Op. Hsq. Soc. Ltd. Building No.C-18, Dewan & Shah Housing Enclave, Diwanman, Ambadi Road, Vasai Road (W),

Palghar-401 202. (Opp. No.2) Mr. Ajit Chhaganla I Lad

Palghar-401 202 (Opp. No.3)

(Co.Borrower/Mortgagor) Flat No.T/4, 3rd Floor, Juhi Co.Op. Hsq. Soc. Ltd. Building No.C-18, Dewan & Shah Housing Enclave Diwanman, Ambadi Road, Vasai Road (W).

Mrs. Dipika Nilesh Lad (Guarantor) Flat No.T/4, 3rd Floor, Juhi Co.Op. Hsg. Soc. Ltd.

Building No.C-18, Dewan & Shah Housing Enclave, Diwanman, Ambadi Road, Vasai Road (W), Palghar-401 202. (Opp. No.4)

Mrs. Kajal Ajit Lad (Guarantor) Flat No.T/4, 3rd Floor, Juhi Co.Op. Hsg. Soc. Ltd.

Building No.C-18, Dewan & Shah Housing Enclave. Diwanman, Ambadi Road, Vasai Road (W), Palghar-401 202, (Opp. No.5)

Whereas the Apna Sahakari Bank Ltd., being the Disputants have referred to me ne above disputes for decision. I hereby summon you to appear before me at the above address in person or by a pleader or by an Advocate duly instructed and able to answe all material questions relating to the Arbitration Case or such questions on the 06/07/2022 at 11.00 a.m. and further to answer the claim in the Arbitration Case in

Take notice that in default of your appearance on the day, time and place as mentioned ereinabove, the Arbitration Case will be heard and decided ex-parte.

Given under my hand and seal. This 22<sup>nd</sup> day of June, 2022.

Mumbai



A. P. PAWAR Arbitrato

Mumbai

#### IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, **MUMBAI BENCH** C.P. (C.A.A.)/97/MB/2022

C.A (C.A.A.)/95/MB/2021

In the matter of the Companies Act, 2013

AND In the matter of Section 230 to Section 232 and other applicable provisions

of the Companies Act, 2013 read with Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016. AND

In the matter of Composite Scheme of Merger by Absorption between Twenty Twenty Media Private Limited ('Transferor Company 1'), George John Advertising Private Limited (Transferor Company 2), Epsilon International Consulting Services Private Limited (Transferor Company 3'), Epsilon Email Marketing India Private Limited (Transferor Company 4') and Marketgate Dimensions Research India Private Limited (Transfere Company') and their respective shareholders.

**Twenty Twenty Media Private Limited** CIN: U74899MH1989PTC254154

CIN: U74999MH2011PTC220262

- First Petitioner Company **Transferor Company** 

AND

George John Advertising Private Limited - Second Petitioner Company CIN: U74300MH1997PTC106030

**Transferor Company 2** AND

Epsilon International Consulting Services Private Limited CIN: U74120MH2011PTC219006 - Third Petitioner Company

> Transferor Company 3 AND

**Epsilon Email Marketing India Private Limited** CIN: U72300MH2011PTC221919 - Fourth Petitioner Company

Transferor Company AND

Marketgate Dimensions Research India Private Limited

- Fifth Petitioner Company

Transferee Company

#### **NOTICE OF PETITION** A Petition under Sections 230 to 232 and other applicable provisions of

the Companies Act, 2013 for the sanction of Composite Scheme of Merger by Absorption between Twenty Twenty Media Private Limited, George John Advertising Private Limited, Epsilon International Consulting Services Private Limited, Epsilon Email Marketing India Private Limited by Marketgate Dimensions Research India Private Limited and their respective shareholders presented by the Petitioner Companies before the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ('NCLT') and was admitted by the Hon'ble NCLT on 26th April 2022. The aforesaid petition is fixed for hearing before the Hon'ble NCLT on 22nd June 2022 in the morning or soon If any person concerned is desirous of supporting or opposing the said

petition, he/she/it should send to the undersigned Authorized Representative at below mentioned address, the notice of his/her/its intention signed by him/her/it or his/her/its advocate, not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where any person concerned seeks to oppose the aforesaid petition, the grounds of opposition or a copy of affidavit in that behalf should be furnished with such notice. A copy of the Company Scheme Petition along with all the exhibits will be furnished by the Petitioner's Authorized Representative to any person requiring the same on payment of the prescribed fees for the same.

Dated this 23rd June 2022 M/s Hemant Sethi & Co.

(Advocate for Petitioner Companies) Office: 309, New Bake House, Maharashtra, Chamber of Commerce Lane, Kala Ghoda, Fort, 400023

स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबतची झेड नोटीस (१९६१ मधील पोट-नियम १०७ (११(ड-१) अन्वये झेड नोटीस)

ज्याअर्थी खाली सही केलेला वसुली अधिकारी, **श्री. सुनिल शांताराम माने** (महाराष्ट्र सह. स. अधिनियम १९६० कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अधिकार प्राप्त द्वारा. शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित. ११८. देवी भवन. ५ वा मजला. सेनापती बापट मार्ग, मादुंगा रोड रेल्वे स्टेशनसमोर, माहिम (प.), मुंबई - ४०० ०१६ महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ अन्वये असुन दि. १८/११/२०२१ रोजी मागणीची नोटीस रक्कम रु. १,००,५१,३९५/- (अक्षरी रु. एक कोटी एक्कावन्न हजार तीनशे पंच्याण्णव फक्त) त्याच प्रमाणे दि. ३०/११/२०२१ रोजीच जप्ती पूर्वीची मागणी नोटीस रक्कम रु. १.०१.००.२७२/- (अक्षरी रु. एक कोटी एक लाख दोनशे बहात्तर फक्त) ऋणको श्री. मो. फिरोज मो. शरीफ कुरेशी यांना देवून नोटीसीमध्ये नमुद केलेली रक्कम सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून ७ दिवसात जमा करण्यास सांगण्यात आले. परंतु ऋणको याने कर्ज रक्कम भरण्यास कसुर केली आहे आणि म्हणून खाली सही करणाऱ्याने दि. २४/०३/२०२२ रोजी जप्तीची नोटीस दिली असुन पुढे निर्दिष्ट केलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे ऋणकोला या याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे आणि सर्व नागरीकांना खाली निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने त्याला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील नियम १०७ (११ (ड-१)) अन्वये दिलेल्या अधिकारानुसार दि. २४/०३/२०२२ रोजी ताबा घेतला.

विशेषकरून ऋणकोला आणि सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे की, गालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार करू नये आणि व्यवहार केल्यास शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्या. मुंबई यांच्या बोजाची रक्कम **रु. १,०६,११,८३५/ – (अक्षरी रु. एक** कोटी सहा लांख अकरा हजार आठशे पस्तीस फक्त) आणि त्यावरील व्याज याला अधीन राहावे लागेल.

स्थावर मालमत्तेचे वर्णन ए/१६०३, १६ वा मजला, सुप्रिम हाईट्स बिल्डिंग, कामाठीपुरा २री गल्ली, मुंबई सेंट्रल, मुंबई - ४०० ००८. सही/-

दिनांक - १६/०३/२०२२ ठिकाण : मुंबई.

श्री. सुनिल शांताराम माने वसुली अधिकारी (महाराष्ट्र सह. स. अधिनियम १९६० कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अधिकार प्राप्त)

**NESCO LIMITED** CIN: L17100MH1946PLC004886 Regd. Office: Nesco Center, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400063. Tel: 022 66450123 Email: companysecretary@nesco.in Web: www.nesco.in

nesco

NOTICE (FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS OF NESCO LIMITED)

Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account Notice is hereby given to the shareholders of the Company pursuant to Rule 6 of Investo Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2017 (IEPF Rules) effective 28 February 2017.

In terms of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the IEPF Bules, the shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven (7) consecutive years or more are liable to be transferred by the Company to the Investor Education and Protectio Fund (IEPF).

The Company has sent communication individually to the concerned shareholders who shares are liable to be transferred to IEPF Account under the said Rules for taking appropriate

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Account, may note that the Company would be issuing duplicate shares certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF Account as per Rules and upon such issue, the original share or learning of strained so item recording an index and upon such assue, the original states certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. Concerned shareholders holding shares in Demat form may note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of sha in favour of IEPF.

The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Account oursuant to the Rules

In case Company does not receive any communication from the concerned shareholders by 31 August 2022, the Company shall, with a view to adhering with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPF Account by the due date as per procedure stipulated in the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares transferred to IEPF pursuant to the rules The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to

IEPF Account on its website at www.nesco.in. Shareholders are requested to refer to the web-link https://www.nesco.in/shareholder-services to verify the details of unclaimed dividends and the shares liable to be transferred to IEPF Account. Shareholders may kindly note that both the unclaimed dividend and the shares transferred to

IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back

by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the Rules n case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent at M/s. Link Intime India Private LImited, C - 101, 247 Park, L B S Marg, Vikhroll (West), Mumbal, Maharashtra, 400083. Tel No. 022 - 49186270 Email: mt.helpdesk@linkintime.co.in website: https://linkintime.co.in/

For Nesco Limited Sd/-

Jinal J. Shah Company Secretary and Compliance Officer 23 June 2022

# ESSAR<sup>†</sup>

## **ESSAR SECURITIES LIMITED**

Regd. Office: 56, New No. 77, C. P. Ramaswamy Road, Abhiramapuram, Chennai - 600 018, Tamil Nadu, India Tel.: +91 44 2499 5340 • Email: eslinvestors@essarservices.co.in Website: https://www.essar.com/investors/essar-securities-limited/ CIN: L65990TN2005PLC071791

# NOTICE OF 17™ ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 17th Annual General Meeting ("AGM") of the Members of Essar Securities Limited (CIN:L65990TN2005PLC071791) will be held on Monday, July 18, 2022 at 11:00 A.M at Sabari Grand, 29, Thirumalai Road, T. Nagar, Chennai - 600 017, Tamil Nadu to transact the business as set out in the notice convening the AGM.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, July 12, 2022 to Monday, July 18, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of Listing Regulations, the Members are requested to note that the followings:

- 1. The Notice of AGM along with Annual Report for the financial year ended March 31, 2022 has been sent to the Members at their registered addresses in the prescribed mode and electronically to those Members who have registered their e-mail address with the Depositories/ Company. The dispatch of Notice of AGM and Annual Report has been completed on June 23, 2022.
- Members holding shares as on the cut-off date i.e. July 11, 2022 may cast their vote electronically on the Ordinary and Special business as set out in the Notice of AGM through electronic voting system of Central Depository Services (India) Limited (CDSL) from a place other than venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that:
- the Ordinary business and Special business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic
- ii. the remote e-voting shall commence on Friday, July 15, 2022 (9.00 a.m.).; the remote e-voting shall end on Sunday, July 17, 2022 at (5.00 p.m).;
- iv. the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is July 11, 2022;
- any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. July 11, 2022, may obtain the login ID and password by sending a request a helpdesk.evoting@cdslindia.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote;
- members may note that :a) the remote e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for voting through ballot papers shall be made available at the AGM; c) the members who have cast their vote by remote e-voting facility, may also attend the AGM but shall not be entitled to cast vote again; and d) a person whose name is recorded in the Register of Members maintained by the Company as on the cut-off date i.e. July 11, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper; vii. the notice of the AGM is available on the website of the Company
- https://www.essar.com/investors/essar-securities-limited/ and website of the CDSL https://www.evotingindia.com. viii. in case of queries, members may refer to the Frequently Asked
- Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Help Section of https://www.evotingindia.com or call on helpdesk no:1800225533or contact Mr. Rakesh Dalvi at telephone no. 022-23058542 who will also address the grievances connected with the voting by electronic means.

For Essar Securities Limited Rachana H Trivedi

Date: June 23, 2022

Company Secretary& Compliance Officer

#### **DAMODAR INDUSTRIES LIMITED** Reg. Off.: 19/22 & 27/30, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg,

Worll, Mumbal 400 013. Corporate Identity Number: L17110MH1987PLC045575

Tel: +91 - 022 -49763203

• E-mail: cs@damodargroup.com • www.damodargroup.com **NOTICE TO SHAREHOLDERS** 

(For Transfer of unpaid/unclaimed dividend and equity shares of the Company to nvestor Education and Protection Fund (IEPF) Account)

Sub: (1) Reminder to claim the dividends remaining unpaid/unclaimed. (2) Transfer of unclaimed equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) Account

NOTICE is hereby given pursuant to the provisions of the Companies Act, 2013 ('The Act') read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('The Rules') notified by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India.

As per Section 124(5) of the Act, all dividends remaining unpaid or unclaimed for a period of seven years are required to be transferred by the Company to the 'Investor Education and Protection Fund (IEPF).

124(6) of the Companies Act, 2013, all shares in respect of which dividend have emained unclaimed/unpaid for seven consecutive years or more, are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) set up by the Government of India. Further, as per the provision of IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended, (IEPF Rules) the concerned members, in respect of whom dividend have remained unclaimed/unpaid for seven consecutive years, are being

49186270, e-mail- iepf.shares@linkintime.co.in latest by 11/09/2022.

Company shall take suitable steps to transfer such shares in an accordance with the provisions mentioned in the said IEPF Rules. Once the shares transferred to the IEPF Authority by the Company, such shares may be

claimed by the concerned Members only from the IEPF Authority by the following procedure under the aforesaid IEPF Rules, as amended or restated from time to time.

category. All Members are advised to claim their stake immediately for such unclaimed/unpaid dividend. A Member having any query on this matter may contact the Company Secretary or our

For Damodar industries Limited

Place : Mumbai Date :22/06/2022 Subodh Kumar Soni **Company Secretary** 

Mumbai City (3) Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 MHADA Building, Ground Floor, Room No.69, Bandra (E), Mumbai 400 051 Application No. 68 of 2022

Versus 25. Mr. Mohinder KumarBarar Mrs. Nirmala Nirparaj Jain

Mr. Atul Nirparaj Barar (Jain) Urmi Jain 222, 4th Floor, Orbit Appts. VIP road, Zirakpur, Dist, Mohali, Punjab. Pin-140603

Kudrat building, 7th floor, 15th Road, Khar(West), Mumbai-400 052 Rita Jain 801, D Tower, Raheja Vivarea, Sane

Rekha Jain Royal Retreat 3, Flat No.602 Charmswood Village, Surajkund, Near Taj Vivanta, Faridabad, Haryana 121009 (In their personal capacity and being legal heirs of late Mr.Nirparaj

Mrs. Geetu Atul Barar Jain Z-1, Apartments, 1103, 11th floor, Tower 3, Nandankan Road, Patia, Bhubaneswar-751 024(being legal heirs of Late Nirparai Jain)

Mr. Anil Kulbhushan Barar (Jain) Mr. Prashmesh Kulbhushan Barar (Jain) . Mrs. Sudha Oswal Oswal Bhavan, 396 Maharani Jhansi

Road, Civil Lines, Ludhiana-141 001 (In their Personal capicity and being legal heirs of Late Mr.Kulbhushan Jain and Late Mrs.Nirmala Kulbhushan Jain) . Mrs. Anjali Anil Barar (Jain) 2. Mrs. Sushma Prashmesh Barar

(Jain)1st Floor, Tower B, Ratan Kunj, C.S.No.1279, S.No.82, Plot No.5 & 7, Near Nana Nani Park, Seven Bungalow, Andheri (West), Mumbai-400 058

. Mrs. Rashmi Jair 19. Hanuman Road. New Delhi-110 001 14. Mr. Rahul Kuldeepchand Barar

15. Mr. Rohit Kuldeepchand Barar 6. Mrs. Charankanta Kuldeepchand Jain (In their personal capacity and being legal heirs of late Mr. Kuldeenchand Shadilal Jain)Rattan

Kunj Bungalow, Seven Bungalows Road, Versova, Andheri, Mumbai-400 061 . Mrs. Gyan Devi Rattansagar Jain (Being legal heir of Late Mr. Rattansagar Jain) Rattan Kunj Bungalow, Seven Bungalows Road, Versova, Andheri, Mumbai-400 061

3. Mrs. Sadhana Rajendrabhushan Jain (Being legal heir of Late Mr. Rajendrabhushan Jain)

). Mr. Devendra Bhushan Jain 20. Mrs. Kiran Devendra Barar Jain 21. Mr. Vinav Devendra Barar (Jain)

2. Mr. Vikas Devendra Barar (Jain)

Rattan Kunj Bungalow, Seven Bungalows Road, Versova,Andheri (West), Mumbai-400 061 3. Mr.Satinder Kumar Jain (being legal heirs of late

Mrs. Shakuntala Devi Jain)

8th Floor, Tower A, Rattan Kuni,

Seven Bungalows Road,Versova

Andheri (West), Mumbai-400 061

No.1, Krishna Complex, 'C' wing First Floor, Opp. National Park Wester Express Highway, Borivali (East),

53. Bungalow Owners Rattan Kunj Compound, Seven . Mrs. Kamlesh Satinder Kumar Jain Bungalows Road, Versova, Andheri, Mumbai-400061

## PUBLIC NOTICE

) Take the notice that the above application has been filed by the applicant under section II under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned

The applicant has prayed for grant of Certificate of entitlement of Unilatera Conveyance of all that piece and parcel of land together with a building standing thereon known as "Ratankunj Co-operative Housing Society Ltd." consisting o stilt plus 10 upper floors with 9 residential flats, situate at CTS No.1279, Survey No.82, Plot No.5 and 7, Near Nana Nani Park, Seven Bungalows, Andheri (West) Mumbai-400 061, with a plot of land admeasuring 2155.15 sq.meters (built up area)-3.60 sq. meters (being proportionate set back area) equivalent to 2151.5; sq.meters (being the net plot area) along with 380.61 sq. meters (i.e. 49.47%) undivided proportionate share in R.G.Area), 5.39 sq. meters (i.e. 49.47% undivided proportionate share in balance area) aggregate total of 2357.5: sq.meters along with proportionate undivided rights in all common areas/facilities for future FSI advantage in respect of the Applicant Society forming part of the layout plot bearing Survey No.82, Plot No.5 and corresponding CTS No.1279 of Village Versova, Taluka Andheri in the Registration District and Sub-District of Mumbai Suburban, admeasuring abou 5136.40 square meters or thereabouts.

1) The Promoter / Opponent/s and their legal heirs if any, or any person / authority

together with any documents, he/she/they want/s to produce in support of his/he objection / claim/ demand against the above case and the applicant/s is/are advised to be present at that time to collect the written reply, if any filed by the

decided ex-parte



Competent Authority u/s 5A of the MOFA 1963

Co-operative Societies, Mumbai City (3),

Members of the Company are hereby informed that in terms of provisions of Section

provided an opportunity to claim such unpaid/unclaimed dividends, by sending a letter under their signature together with self attested copy of PAN Card and cancel cheque, so as to reach at the office of the our Registered Transfer Agent (RTA), Link Intime India Pvt. Ltd. C 101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Tel No.: (022) The details of such members and number of shares that would be required to be transferred to the IEPF Authority, is being made available on Company's website's

also. In the event a valid claim not received by the Company by 11/09/2022, the

. Details of Unclaimed/unpaid dividends are available with Company, in respect of yea 2014-15 (Final Dividend) onwards, details whereof are available on the website of the Company. http://www.damodargroup.com/investors under the Investor information

RTA M/s. Link Intime India Pvt. Ltd. by sending letter/ E-mail.

District Deputy Registrar Co-Operative Societies,

(being legal heirs of late

Mrs. Shakuntala Devi Jain)

Tower A, Rattan Kunj, Seven

Faridabad-121 001

33. Mrs. Namrata Jain

(being legal heirs of Late Mrs. Renu

Jain d/o Late Smt Shakuntaladevi

Ratankuni Co-operative Housing Society Limited.. CTS No.1279, Survey No.82, Plot No.5 & 7, Near Nana Nani Park, Seven Bunglows, Andheri (West), Mumbai-400 061 ... Applicant

26. Mr. Sameer Mohinder KumarBara 27. Mr. Amit Mohinder KumarBarar (being legal heirs of late Mrs. Kamlesh Amla Jain Mohinder Kumar Jain) 701, 7th Floor,

Bungalows Road, Versova, Andheri (West), Mumbai-400 061 28. Mr. Upendra Kumar Jair Guruji Marg, Near Jacob Circle, Mahalaxmi, Mumbai-400 011 29. Mrs. Sunita Upendra Kumar Jain (being legal heirs of late Mrs. Shakuntala Devi Jain)289, Sector 21A

30. Mrs. Manjula Jain E 12. Kalindi Colony, Near Maharani Bagh, New Delhi 110065 Shadilal Jain) 31. Mr. Pramod Jain 32. Mr. Sandeeo Jain

> Jain) C/o Arihant Traders, 2929 Kinari Bazaar, Delhi 110006 34. Mr. Rakesh Kumar Jain 35. Mr. Anuj Rakesh Kumar Jain

> > 36. Mr. Manish Rakesh Kumar Jain (being legal heirs of Mrs. Sujata Rakesh Kumar Jain) 37. Mrs. Pramod Maheshkumar Jain 38. Mr. Sureshkumar Jain

> > > 39. Mr. Yogeshkumar Jain

W/10 B, H-32, Sainik Farms, Lane W-10C, New Delhi 110062 40. Mr. Rattanbhushan Rattanchand

41. Mr. Saurabh Rattanbhushan Jain 42. Mrs. Monika Rattanbhushan Jain 43. Mr. Prashant Rattanbhushan Jain 44. Mrs. Vandana Rakesh Jain

(being legal heirs Late Mrs. Usha Rani Jain) 211, Sector 21 A, Faridabad 121 001 45. Mr. Prembhushan Rattanchand Jain

46. Mrs. Urmiladevi Prembhushan Jain

47. Mr. Sanjiv Prembhushan Jain **48. Mr. Ashish Prembhushan Jain** House No.1161, Sector 14 Faridabad 121 007 49. Mrs. Trishala Jagat Bhushan Jain

50. Indu Rakesh Jain B 305, New Friends Colony New Delhi 110 025 51. Mrs. Seema Navin Jain 181, Casablanca, Cuffe Parade,

Colaba, Mumbai 400005 52. M/S J.V.CONSTRUCTION & DEVELOPERS
A Partnership firm Address 1. Building

Mumbai-400066 Address 2. Ground floor, Akhil Tower, Ratan Nagar, Dahisar East, Mumbai-400 066

... (Opponents)

) The hearing in the above case has been fixed on 14.07.2022 at 3.00 p.m. wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 14.07.2022 at 3.00 p.m. before the undersigned

interested parties. ) If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue/application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance / declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order / certificate udgment is passed against such interested parties and the matter will be heard and

By Order, Sd/-For District Deputy Registrar,

जाहीर सूचना

मेथे जाहीर सचना देण्यात येत आहे की. येथे सचित व

कळविण्यात येत आहे की, **श्रीमती लिम्पले गुला** 

<mark>गटेल, श्री. गुलाब हरिचंद पटेल</mark> यांची पत्नी यांनी

व्यवसायिक युनिट/गाळा ५०८-५०९, गोल्डक्रेस्ट

विडानेस पार्क प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि..

श्रेयस सिनेमा समोर, कैलाश एस्प्लेनेडच्या मागे.

एलबीएस मार्ग, घाटकोपर (पश्चिम), मुंबई-

ooo८६ ही जागा सदर युनिट/गाळा मध्ये कायदेशीर

बारसदार आणि पत्नी या नात्याने हस्तांतरणासाठी अर्ज

केला आहे. जर कोणासही दावा असल्यास त्यांर्न

गोल्डक्रेस्ट बिझनेस पार्क प्रिमायसेस को-ऑप.

<mark>रोसायटी लि.</mark> यांच्याकडे सदर सूचनेपासून १५ दिवसांत

<sub>कळवावे</sub>. तद्नंतर हस्तांतरणाची प्रक्रिया केली जाईल

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती

प्रिया रमेश ठाकूर आणि श्री. रोहित रमेश

ठाकूर यांनी आमच्या अशिलाकडे त्यांचे

मालकीत्व फ्लॅट क्र.५०३, ए विंग,

डायनेस्टी को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.

९० फीट रोड, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली

(पुर्व), मुंबई-४००१०१ (सदर फ्लॅट)

तसेच श्रीमती प्रिया रमेश ठाकूर यांच्या

एकमेव नावे असलेले सदर सोसायटीचे

शेअर्ससह विक्री करण्याचे मान्य केले आहे.

आमच्या अशिलाकडे श्रीमीत प्रिया रमेश

ठाकूर व श्री. रोहित रमेश ठाकूर यांनी

असे प्रस्तुत केले आहे की, ते सदरे फ्लॅटचे

एकमेव अधिकार प्राप्त आहेत, जे मुळत

रेणु रमेश ठाकूर व प्रिया रमेश ठाकूर

यांच्या संयुक्त नावे होते आणि असे की,

सदर सहमालक रेणु रमेश ठाकूर यांचे

२९.०७.२०१५ रोजी निधन झाले,

त्यांच्या पश्चात प्रिया रमेश ठाकूर व रोहित

रमेश ठाकूर हे कायदेशीर वारसदार व

प्रतिनिधी आहेत आणि त्यांचे पती श्री.

रमेश ठाकूर यांचे सन १९९५ मध्ये नागपूर,

महाराष्ट्र येथे यापुर्वीच निधन झाले आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत

कोणताही अधिकार, हक्क, हित, दावा किंवा

मागणी असल्यास त्यांनी योग्य दस्तावेर्ज

पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील

स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचन

प्रकाशनापासून १४ दिवसांच्या आत

कळवावे. अन्यथा अशा टाव्यांच्या

संदर्भाशिवाय आमचे अशील खरेदी

व्यवहार पुर्ण करतील आणि दावा काही

असल्यास अस्तित्वात नाही/स्थगित किंवा

युनिसन लिगल

श्री. मदनलाल नारायणलाल मेवाडा

आणि इतर यांचे वकील

१०८, १ला मजला, सेक्सरिया चेंबर्स,

१३९, नगिनदास मास्टर रोड, फोर्ट,

मुंबई-४००००१.

यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेस येथे मोठ्या

माणात सूचना दण्यात आहे की, त्यांचा पत्ता

४, शीतल, रोशन नगर, चंदावरकर रोड, बोरिवली

(पश्चिम), मुंबई, खालीलप्रमाणे जनतेच्या

नेदर्शनास आणून देत आहोत की: आमचे अशिल

स्थावर मालमत्तेच्या विकासासाठी नियुक्त विकासक

आहे, म्हणजेच अशिमिता को-ऑपरेटिव्ह हौसिंग

सोसायटी लि., सी.टी.एस. क्र.५०१-अ, ५०१-

ब, ५०१-क, ५०१क/१ ते ५०१क/१९, क्षेत्रफळ

सुमारे २६३१.४० चौ.मी., गोरसवाडी कॉर्नर,

एस.व्ही. रोड, मालाड (प), मुंबई ४०००६४, गाव

- मालाड आणि मुंबई शहर आणि मुंबई

उपनगरातील नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा येथे

स्थित. आमच्या अशिलांच्या लक्षात आले आहे

की काही व्यक्ती अनधिकृतपणे खाली दिलेल्या

हक्क, शीर्षक आणि स्वारस्य धारण करत आहेत

असे दिसण्याचा प्रयत्न करत आहेत आणि

बेकायदेशीरपणे त्यांच्या संपादन आणि/किंवा

आमच्या अशिलांची सदर मालमत्ता / इस्टेट

वितरणाचा प्रयत्न करत आहेत. आमचे अशिल

यापूर्वीच माननीय शहर दिवाणी न्यायालय, मुंबई

यांच्यासमोर दिवाणी खटला क्र.०१०६०९५/

२००७ अंतर्गत दाखल झाला आहे आणि त्या

अनुसूचित मालमत्तेवर त्यांचे हक्क, शीर्षक आणि

हितसंबंध राखण्यासाठी योग्य कायदेशीर कार्यवाही

सुरू केली आहे आणि या कथित व्यक्तींना

अशिलांविरुद्ध कृती करण्यापासून आणि/किंवा

योग्य न्यायालयासमोर वादाचा विषय असलेल्या

उक्त मालमत्तेवर/इस्टेटवर कोणताही तृतीय पक्ष

अधिकार किंवा स्वारस्य निर्माण करण्यापासून

प्रतिबंधित करणे. सामान्य जनतेस सावधगिरी

बाळगण्यात येते की कोणतीही व्यक्ती आणि/किंवा

नमूद केलेल्या शेड्यूल मालमत्तेचा कोणताही भाग, विक्री, असाइनमेंट, गहाण, भाडेपट्टी, धारणाधिकार, भेटवस्तू आणि/ किंवा हस्तांतर

त्यांच्या/त्याच्या वैयक्तिक जोखमीवर आणि

परिणामांवर करत असेल आणि वरील मालमत्तेला

त्यांच्या बेकायदेशीर आणि फसव्या कृत्यांमध्ये

सामान्य लोकांसमोर चित्रित करण्याच्या जोखमीवर

त्यांची कथित मालकी आणि/किंवा या मालमत्तेवर

आणि त्यावरील ताबा अशा कोणत्याही व्यक्तीला/

गक्षाला जबाबदार धरले जाईल आणि/किंवा

आमच्या क्लायंटद्वारे दाखल केल्या जाणार्या उक्त

मालमत्तेच्या अनुसूचीत कोणत्याही पक्षाशी व्यवहार

करणार्या कोणालाही झालेल्या नुकसानीसाठी किवा

नुकसानीसाठी आमचे अशिल जबाबदार राहणार

नाही. आमचे अशिल कोणताही पत्रव्यवहार आणि/

किंवा व्यवहार, देय रकमेची वसुली आणि/किंवा

कोणतेही अधिकार**,** शीर्षक किंवा स्वारस्य या

अनुसूचित मालमत्तेशी संबंधित कोणत्याही दाव्यांची

दखल घेणार नाही जिच्यासोबत सदर तृतीय व्यक्ती

अशिमिता को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.,

सी.टी.एस. क्र.५०१-अ, ५०१-ब, ५०१-क,

५०१क/१ ते ५०१क/१९, क्षेत्रफळ सुमारे

२६३१.४० चौ.मी., गोरसवाडी कॉर्नर, एस.व्ही.

रोड, मालाड (प), मुंबई ४०००६४, गाव – मालाः

आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील नोंदणी

जिल्हा आणि उपजिल्हा येथील स्थावर मालमत्तेचे

पत्रव्यवहारासाठी पत्ता

देवेन द्वारकादास आणि भागीदार,

सर्वभाग व खंड.

कार्यवाहीसाठी जबाबदार पक्ष

दिनांक:२४.०६.२०२२

ठिकाण: मुंबई

त्याग केले आहे असे समजले जाईल.

सोसावटी व्यवस्थाप

दिनांक: २४.०६.२०२२

यांनी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीद्वारे संस्थेच्या भांडवलं गलमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तातरीत करण्यासंबंधी मयत सभासदांचे वारसदा किंवा अन्य मागणीदार /हरकदार यांच्या कडून मागणी /हरकत मागविण्यात येत आहे. ही नोटीस प्रसिद्ध पलच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्ती कडून हक्क ाण्या किंवा हरकती सादर झाल्या नाही, तर मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलतील /मालमत्तेतील भाग व हेतसवंध यांच्या हस्तातरणाबाबत संस्थेच्या उपनिधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपनिधीर्च एक प्रत मागणीदारस /हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सकाळी. ११ ते पर्यंत नोटीस दिलेच्या तारखेपासून नोटीसची मद्गुत सपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

ठिकाण - अंधेरी (प) मुंबई -५३ अंधेरी न्यू कपासवाडी जुहू एकता सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित दिनांक - २४ .0६ .२०२२ याच्या करिता आणि वतीने - (सचिव)

## दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: १९/२२ व २७/३०. मध् इस्टेट. पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००१३. कॉर्पोरेट ओळख क्रमांक: एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४५५७५

<del>दूर.:+</del>९१-०२२-४९७६३२०३, ई –मेलःcs@damodargroup.com, वेबसाईट:www.damodargroup.com भागधारकांचा सूचना

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) खातेमध्ये कंपनीचे समभाग आणि दावा र hलेले/देण्यात न आलेले लाभांशाचे हस्तांतरण)

विषय: १. देण्यात न आलेले/दावान केलेले लाभांशावर दावा करण्याचे स्मरण २. गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) खातेमध्ये दावा न केलेले कंपनीचे

कंपनी कायदा २०१३ सहवाचिता सहकार मंत्रालय (एमसीए), भारत शासनाद्वारे स्थापित गुंतवणूकदा शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतर व परतावा) अधिनियम २०१६ (नियम) च्या तरतुदीनुसार कंपनी सदस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे. कायद्याच्या कलम १२४(५) नुसार ७ वर्षांच्या कालावधीकरिता देण्यात न आलेले र्किवा दावा न केलेले

सर्व लाभांश गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये कंपनीद्वारे हस्तांतर करणे आवश्यक कंपनीच्या सदस्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) च्य तरतुदीनुसार भारत शासनाद्वारे स्थापित गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये कंपनीद्वारे मागील ७ सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता दावा न केलेले/देण्यात न आलेले लाभांश संदर्भात

यापुढे आयईपीएफ प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षाण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ स्धारितप्रम आयईपीएफ अधिनियम) च्या तरतुदीनुसार ७ सलग वर्षांकरिता दावा न केलेले/देण्यात न आलेले लाभांश संदर्भात संबंधित भागधारकांना अशा दावा न केलेले/देण्यात न आलेल्या लाभांशावर दाव करण्याची संघी दिली जाईल ज्याकरिता त्यांनी आमचे निबंधक/हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए), लिंक इनटाईम इंदिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस, मार्ग, विक्रोळी (प.), मंबई-४०००८३, दूर.:०२२-४९१८६२७०, ई-मेल: iepf.shares@linkintime.com यांच्याकडे दि.११.०९.२०२२ पर्यंत पोहोचतील अशा तन्हेने रद्द केलेले धनादेश आणि पॅनकार्डची स्वःसाक्षांकित प्रतसह त्यांची स्वाक्षरी केलेले पत्र पाठवावे.

भसे सदस्य व आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत होणे आवश्यक असलेले शेअर्स संख्येचे तपशील कंपनीच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध करून दिले आहे. जर कंपनीकडे दिनांक ११.०९.२०२२ पर्यंत वैध दावा प्राप्त न झाल्यास सदर आयईपीएफ अधिनिमियात नमुद तस्तुदीनुसार असे शेअर्स हस्तांतरणाकरित कंपनीटारे आवश्यक कारवाई केली जाईल.

कंपनीद्वारे आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतर केल्यानंतर वेळोवेळी सुधारित किंवा पुर्ननमुदप्रमा उपरोक्त आयईपीएफ अधिनियमाअंतर्गत खालील प्रक्रियेद्वारे आयईपीएफ प्राधिकरणाकडून संबंधित सदस्यास

दावा करता येईल. कंपनीकडे दावा न केलेले/देण्यात न आलेले लाभांशाचे तपशील सन २०१४-१५ (अंतिम लाभांश) पुढे करिता उपलब्ध आहे तसेच ते कंपनीच्या http://www.damodargroup.com/investors वेबसाईटवर सुद्धा गुंतवणूकदार माहिती श्रेणीत उपलब्ध आहेत. सर्व सदस्यांना सङ्घा आहे की, त्यांनी अशा

दावा न केलेल्या/देण्यात न आलेल्या लाभांशाकरिता त्वरीत त्यांचा हिस्सा दावा करावा नदस्यास याबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कंपनी सचिव किंवा आमचे आरटीए मे. लिंक इनटाईम् इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे पत्र/ई-मेल पाठवावा.

दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेडकरि तिकाण : मुंबई सुबोध कुमार सोनी

दिनांक : २२.०६.२०२२



कंपनी सचिव

नोंदणीकृत कार्यालयः नेस्को सेंटर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३. दुर.:०२२-६६४५०१२३, ई–मेलःcompanysecretary@nesco.in, वेबसाईट:www.nesco.in

(नेस्को लिमिटेडच्या समभाग धारकांनी कृपया लक्ष द्यावे) विषय: गुंतवण्कदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) खाते यामध्ये कंपनीचे समभागाचे हस्तांतरण

२८ फेब्रुवारी, २०१७ पासून प्रभावी असलेले गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा. लेखापरिक्षण, इस्तांतरण व परतावा) सुधारित अधिनियम, २०१७ (आयर्डपीएक नियम) चे नियम ह नुसार कंपनीच्या भागधारकांना सूचना देण्यात येत आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) सहवाचिता आयईपीएफ नियमानुसार कोणत्याही भागधारकाद्वारे

मागील ७ (सात) नियमित वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळाकरिता कोणतेही लाभांश दावा केलेले, रण्यात आलेले नसल्यास ते शेअर्स गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) यात हस्तांरीट नियमात नमूद तरतुदीनुसार ज्या संबंधीत भागधारकांचे योग्य कारवाईकरिता नियमाअंतर्गत आयईपीएप

खातेमध्ये शेअर्स हस्तांतरीत करण्यात येणार आहे त्या सर्वांना वैयक्तिक सूचना मार्फत कंपनीने कळिवर ज्या भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ खातेमध्ये हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविव

स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयईपीएफ खात्यात शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भागप्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र माहजिकच रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील. डिमॅट स्वरुपात भागधार मसणाच्या संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफच्या नावे हस्तांतरणाकरित कॉर्पोरेट कारवाईमार्फत कंपनीद्वारे डिपॉझिटरींना सुचित केले जाईल.

गगधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, त्यांच्या वेबसाईटवर कंपनीद्वारे अपलोड केलेले तपशिल नियमानुसार आर्यईपीएफ खातेमध्ये शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे दुय्यम भागप्रमाणपत्र

जर कंपनीला ३१ ऑगस्ट, २०२२ रोजी पर्यंत संबंधीत भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त गल्यास नियमात दिलेल्या आवश्यकतेनुसार कंपनीद्वारे नियमात विहित तरतूदीनुसार अंतिम तारखेल आयईपीएफ खात्यात शेअर्स हस्तांतरण केले जाईल. कृपया नोंद असावी की, नियमानुसार आयईपीएफमध्ये स्तांतरीत केलेले दावा न केलेल्या लाभांशासंदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही.

कंपनीने अशा भागधारकांचे व ज्यांचे शेअर्स आयईपीएफ खात्यात हस्तांतरीत केले जाणार आहे त्यांचे नंपूर्ण तपशील www.nesco.in वेबसाईटवर अपलोड केले आहे. भागधारकांनी कृपया आयईपीएप खात्यात हस्तांतरीत केले जाण्यास पात्र असलेले दावा न केलेल लाभांश व शेअर्सचे तपशील http:// www.nesco.in/shareholder-services वेब र्लिक वर पहावे.

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, ज्यांचे अशे शेअर्स वरील सर्व प्राप्त लाभांसह आयईपीए गिधकरण खात्यात हस्तांतरीत होणारे दावा न केलेले लाभांश व शेअर्स या दोन्हीकरिता, काही नसल्यास, ते नियमाद्वारे विहित प्रक्रियेनंतर आयईपीएफ प्राधिकरणाकडून त्यांना पुन्हा प्राप्त करता येईल त्रर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनी नेबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी **मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड**, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००८३. दूर.:०२२-४९१८६२७० ई-मेलः rnt.helpdesk@linkintime.co.in, वेबसाईटः http://linkintime.co.in

जिनल जे. शा दिनांक: २३.०६.२०२२ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

## धनवर्षा फिनवेस्ट लि.

नोंद. कार्यालय: नोंदणीकत कार्यालय ३रा मजला. ए विंग. डीजे हाऊस. जना नागरदास रोड. अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९, महाराष्ट्र. जीएसटी क्र.:२७एएएसीडी९८८७डी१झेडसी, . **सीआयएन:**एल२४२३१एमएच१९९४पीएलसी३३४४५७

## जाहीर सूचना

जनतेस कळविण्यात येते की, <mark>धनवर्षा फिनवेस्ट लि.ने दिनांक २७ जून, २०२२ रोजी स.११.००वा.</mark> चें<del>बूर</del> येथे तारण ठेवलेल्या सोन्यांच्या दागिन्यांचा लिलाव आयोजित करणार आहे.

शाखेंचा पत्ता: दुकान क्र.१, भोजराज इमारत, आवआवएफएलच्या पुढे, अकबरअलीज समोव सायन-ट्रॉम्बे रॉंड, चेंबूर नाका, चेंबूर, मुंबई-४०००७१. आमच्या ज्या ग्राहकांनी देणी दिलेली नाहीत, अशा आमच्या विविध ग्राहकांच्या कर्ज खात्यातील तारण

न्हणून ठेवलेल्या दागिन्यांचा लिलाव करावयाचा आहे. आमच्या या लिलावाची सूचना रितसर सदर कर्जदारांना पाठविण्यात आलेली आहे. खाली नुमूद केलेल्या शाखेच्या नावासह आमच्या विविध ग्राहकांच्या थकबाकी असलेल्या कर्ज

खात्यातील तारण म्हणून ठेवलेल्या सोन्यांच्या दागिन्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. ठाणे शाखाः PRTHA00116. PRTHA00163. PRTHA00164. PRTHA00167. PRTHA00201 PRTHA00309, PRTHA00311, PRTHA00315, PRTHA00369, PRTHA00370, PRTHA00394 GL000000002812, GL000000004065, GL000000004775, GL000000005376 GL000000006996, GL000000008091, GL000000008229, GL00000008277 GL000000008435, GL000000009525, GL000000012505, GL000000013895 610000000013896.

वसई शाखा: PRVAS00185, PRVAS00187, PRVAS00224, GL000000001103 GL000000001519, GL000000001952, GL000000002062, GL000000006968 610000000008811.

मिरा रोड शाखा: PRMIR00085, PRMIR00192, GL0000000006868, GL000000008621 GL0000000009061, Gl0000000014255 चेंबुर शाखा: PRADH00119, PRCHE00178, PRADH00175, PRADH00201, PRCHE00270

GL0000000000290, GL000000006186, GL000000008571, GL000000008643, GL0000000009688, G1000000013031. डोंबिवली शाखा: PRDOM00096, PRDOM001 74, PRDOM00459, GL000000005951

(धनवर्षा फिनवेस्ट लि. कोणतीही पूर्व सूचना न देता लिलाव करावयाच्या खाते क्रमांकामध्ये बदर

धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेः

करण्याचे आणि/किंवा लिलाव पुढे ढेकलेण्याचे/रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवीत आहे.)


GL000000006114, GL000000006118, GL000000006358, GL000000006384 GL000000010665, GL000000011418, Gl000000011500. मालाड शाखा: GL0000000007233, GL000000011623, Gl000000011412

अधिक तपशिलाकरिता, कृपया धनवर्षा फिनवेस्ट लि. यांना संपर्क करा.

वकील आणि सॉलिसिटर १११-११४ वर्धमान चेंबर्स, १७ जी कावसजी संपर्क व्यक्ती: विनोद मसकर संपर्क क्रमांक: ९८७०४२४१०७

पटेल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४००००१, फोन - ६७४३९५०१

ठिकाण: मुंबई दिनांक: २४.०६.२०२२



मुंबई लक्षदीप 🔇

परिशिष्ट क 16 (उपविधी कमांक 34 अनवये)

मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्याबाबत हक्क व इतर मागण्या किंवा हरकती मागविण्यासाठी दयावयाच्या

शास्त्रीनगर एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या, पत्ता– आबासाहेब शिंदे मार्ग, बांद्रे पुर्व मुंबई 51 संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत⁄भुखंडावर निवासी गाला क. 505 धारण करणाऱ्या श्री. तुकाराम अंकम यांचे तारीख 23.12.2016 रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशिन केलेले नाही संस्था या नोटीसीब्दारे संस्थेच्या भांडवलात⁄मालमत्तेत असलेल्या मयत सभासदांचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार∕ हरकतदार यांच्याकडुन हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासुन सात दिक्सांत त्यांनी आपल्या मागण्याच्या वा हरकतीच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपञांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणीही व्यक्तीकडुन हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाष्ट्री तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलीतील⁄मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांरतणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या ⁄ हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात येईल, नौंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात संचिव यांच्याकडे दुपारी 5:00 ते संध्याकाळी 9:00 पर्यंत नोटीस दिल्याच्या

शास्त्रीनगर एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या ठिकाण : मुंबई यांच्या करीता आणि वतीने दिनांक : 22/06/2022

यूनियन बैंक 🕼 Union Bank

ठाणे (प.)-४००६०१. **दुर.:**(०२२)२१७२११४५ (डी)/१७४६/३७४१, **फॅक्सः**(०२२)२१७२१६११ ऋण वसली व कायदेशीर सेवा विभाग

बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) च्या पुर्ततेनुसार कर्जदार/जामिनदा यांना मागणी सुचना वितरीत केली होती, त्यानुसार सदर सुचनेत नमुद तपशिलानुसार सुदर सुचनेपासून **६० दिवसां** 

कर्जदार/जामिनदारांना सूचनेचे सदर वृत्तपत्र प्रकाशन देण्यात येत आहे. कर्जदार व जामिनदाराचे नाव व पत्ता मालमत्तेचे वर्णन १) श्री. मनोज जयरामदास झंगलानी, २) श्री. अशोक एच. बठीजा, | दकान/गाळा क्र.९,१०,११ व १२ कमारी भावना मनोज झंगलानी, ४) श्री. गोविंद जयरामदास पैकी (जना सर्व्हे क्र.१५८-पी, १७-पी) **प्रंगलानी, ५) श्री. कृणाल अरविंद** पटेल सर्वांचे र/ठि.: ४०४, कासार आळी, विशिन अपार्टमेंट, गोकुळ मौजे शेलार, ता. भिवंडी, जिल्हा ठाणे

ज्याअर्थी वर नमुद कर्जदार व जामिनदारांनी केलेल्या विनंतीवर **युनियन बँक ऑफ इंडिया, भिवंडी शाखा** यांन

न्याअर्थी कर्जदार/जामिनदाराच्या नावे वर नमुद प्रतिभूतीद्वारे बँकेचे उपरोक्त देव रक्कम प्रतिभूत करण्यात आले होते स्वाक्षरीकर्त्याकडून कलम १३(२) अन्वये वितरीत **मुळ सूचना** प्राप्त करावी.

**दिनांक :** २४.०६.२०२२ **ठिकाण:** ठाणे

यूनियन बैंक 🕖 Union Bank

बोरिवली (पुर्व) शाखा: दुकान क्र.१ व २, संभव दर्शन इमारत, मुख्य कस्तुरबा रोड,

मागणी सूचना

सरफायसी कायदा २००२ चे कलम १३(२) अन्वये इँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) च्या पुर्ततेनुसा कर्जदार/जामिनदार यांना मागणी सूचना वितरीत केली होती, त्यानुसार सदर् सूचनेत नेमुख तपशिलानुसार सदर सूचनेपासून **६० दिवसांत** थकबाकी रक्कम जमा करण्यास कळविले होते. सद सूचना नॉ-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली म्हणून खालील कर्जदार/जामिनदारांना सूचनेचे सदर वृत्तपत्र प्रकाशन देण्यात येत आहे.

कर्जदार व जामिनदाराचे नाव व पत्ता मालमत्तेचे वर्णन फ्लॅट क्र.३०३. ३रा मजला. मालवणी ) श्री. मोह. शमिम शेख, २) श्रीमती महाजबीन शमिम शेख लॅट क्र.३०३, ३रा मजला, मालवणी साई लिला को-ऑप.हौ. साई लिला को-ऑप.हौ. सोसायटी होसावटी लि.. प्लॉट क्र.५७. आरएससी ६. म्हाडा कॉम्प्लेक्स लि.. प्लॉट क्र.५७. आरएससी ६. गाव मालवणी, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००९५. <mark>दुसरा पत्ता</mark>ः ६/१०५, गेट क्र.६, न्यु कलेक्टर कंपाऊंड मालवणी, मालाड मालाड (पश्चिम), मुंबई-४०००९५. पश्चिम), मंबई-४०००९५

सूचनेनुसार बँकेला देव रक्कम मागणी सूचना दिनांक रु.७४,५०,०४१.४९ (रुपये चौऱ्याहत्तर लाख पन्नास हजार २०.०६.२०२२ एकेचाळीस आणि पैसे एकोणपत्रास फक्त)

**(पुर्व) शाखा** यांनी कर्ज सुविधा दिली होती. मुद्दल रक्कम व व्याज न भरणा केलेल्यामुळे वरील खाते . नपीएमध्ये वर्गीकृत करण्यात आले आणि तद्नुसार **सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ** फेनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम २ अन्वये वर नमुद तारखांना वर नमुद पत्त्यावर कर्जदार व जामिनदारांना मागणी सूचन वेतरीत करण्यात आली होती, परंतु ती सूचना ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली.

आले होते, सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम २ अंतर्गत कर्जदार व जामिनदाराचे विरोधात उपरोक्त मागणी करण्यात आलेली आहे आणि तद्नुसार सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांत** व नमुदप्रमाणे रक्कम तसेच आजपर्यंतचे व्याज अशी संपुर्ण रक्कम बँकेकडे जमा करण्याबद्दल सदर सूचन वरील सर्वांना देण्यात आली होती. अन्यथा सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये बँकेकडून पुढील कारवाई केली जाईल. सर्व कर्जदार व जामिनदारांना येथे सल्ला आहे की, त्यांनी बँकेच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय वर नमुद तारण मालमत्तेचे विक्री, हस्तांतर करू नये. कर्जदाः जामिनदारांना येथे सल्ला आहे की, त्यांनी कोणत्याही कामकाजाच्या दिवशी खालील स्वाक्षरीकर्त्याकडून कलम १३(२) अन्वये वितरीत **मुळ सूचना** प्राप्त करावी.

दिनांक: २३.०६.२०२२ प्राधिकृत अधिकारी, **युनियन बँक ऑफ इंडिया** ठिकाण: मुंबई

यूनियन बैंक 🕖 Union Bank

**क्षेत्रिय कार्यालय, मुंबई ठा**णे: धनलक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, गोकुळ नगर, नवनीत मोटर्स जवळ, ठाणे (प.)-४००६०१. **दुर.:**(०२२) २१७२११४५ (डी)/१७४६/३७४१, **फॅक्स:**(०२२) २१७२१६११

मागणी सूचना

सरफायसी कायदा २००२ चे कलम १३(२) सहवाचिता १३(३) अन्वये बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) च्या पुर्ततेनुसा कर्जदार/जामिनदार यांना मागणी सूचना वितरीत केली होती, त्यानुसार सदर सूचनेत नेमुख तपशिलानुसार सदर सूचनेपासून **६० दिवसांत** थकबाकी रक्कम जमा करण्यास कळविले होते. सदर सूचना ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली म्हणून खालील कर्जदार/जामिनदारांना सूचनेचे सदर वृत्तपत्र

कर्जदस, सहकर्जदस व जामिनदाराचे नाव व पत्ता १) श्री. हनुमंथा लक्षा राठोड २) श्रीमती हमलीबेन हनुमंथा राठोड, दोघांचा र/ **ठि.:** ए/४०४, विपुल निवास, कोप क्रॉस रोड, तेलकुश वाडी, डोंबिवली (पश्चिम), ठाणे-४२१२०२.

प्रकाशन देण्यात येत आहे.

१) फ्लॅट क्र.२०५, २रा मजला, इ विंग, मोमाई रेसिडेन्सी गाव, सागाव तालुका कल्याण, जिल्हा ठाणे-४२१२०२. (गृहकज ५६०६३१००१७४७६९० मधील प्रतिभृती व टॉपअप कज ५६०६१६०००१०७१३० मधील अविरत प्रतिभूती)

२) फ्लॅट क्र.२०३, क्षेत्रफळ ३५० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, २रा मजला इ विंग, मोमाई रेसिडेन्सी, सर्व्हे क्र.८७, हिस्सा क्र.३, सागाव, सागर्ली जिल्हा ठाणे-४२१२०२ (गृहकर्ज ५६०६३१०००९६६८२८ मधील

सूचन नुसार वक्ला द्व रक्कम	्मागणा सूचना ।दनाक
२६,१५,००५.४२ (रुपये सञ्वीस लाख पंच्याण्णव हजार पाच आणि पैसे बेचाळीस	०७.०६.२०२२
क्त) तसेच ०७.०६.२०२२ पासून व्याज व इतर लागू शुल्क	
एक्पी हर उपर कर्जरए व जापितरायंत्री केलेल्या विवंतीक <b>राजि</b> या	। सँक ऑफ टंटिया

**डोंबिवली पुर्व शाखा (ईसीबी)** यांनी कर्ज सुविधा दिली होती. मुद्देल रक्कम व व्याज न भरण फेलेल्यामुळे वरील खाते एनपीएमध्ये वर्गीकृत करण्यात आले आणि तद्नुसार **सिक्युरीटायझेश** ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट **ॲक्ट, २००२** च्या कलम १३ चे उपकलम २ अन्वये वर नमुद तारखांना वर नमुद पत्त्याव कर्जदार व जामिनदारांना मागणी सूचना वितरीत करण्यात आली होती, परंतु ती सूचना ना-पोहोच होता पन्हा प्राप्त झाली.

ज्याअर्थी कर्जदार/जामिनदारांच्या नावे वर नमुद प्रतिभूतीद्वारे बँकेचे उपरोक्त देय रक्कम प्रतिभू करण्यात आले होते, सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम २ अंतर्गत कर्जदार व जामिनदाराचे विरोधात उपरोक्त मागणी करण्यात आलेली आहे आणि तदनसार सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसां**त वर नमुदप्रमाणे रक्कम तसेच आजपर्यंतचे व्याज अशी संपुर्ण रक्कम बँकैकडे जमा करण्याबद्दल सदर सूचना वरील सर्वांना देण्यात आली होती. अन्यथा सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये बँकैकडून पुढील कारवाई केली जाईल. सर्व कर्जदार व जामिनदारांना येथे सहा आहे की, त्यांनी बँकेच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय वर नमुद तारण मालमत्तेचे विक्री, हस्तांतर करू नये. कर्जदार जामिनदारांना येथे सल्ला आहे की, त्यांनी कोणत्याही कामकाजाच्य दिवशी खालील स्वाक्षरीकर्त्याकडून कलम १३(२) अन्वये वितरीत **मुळ सूचना** प्राप्त करावी. दिनांक: २३.०६.२०२२ प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया ठिकाण: ठाणे

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री**मती फागुनी राकेश वर्मा व श्री. श्लोक राकेशकुमार वर्मा** यांना फ्लॅट क्र.१०४, १ला मजला, बी विंग, सॅंटेलाईट रॉयल को–ऑप. हौसिंग सोसायटी लि., जन.ए.के. वैद्य मार्ग, फिल्म सिटी रोड, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३ ही जागा श्रीमती निवेदिता एम. थरूर यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे. उपरोक्त सदर फ्लॅट मुळत: श्री. दिनेश एस. देसाई यांनी खरेदी केला होता आणि सदर श्री. दिनेश एस. देसाई यांचे निधनानंतर सदर फ्लॅट त्यांची मुलगी श्रीमती निवेदिता एम. थरूर यांच्या एकमेव नावे सॅटेलाईट रॉयल को-ऑप. हौिसंग

सोसायटी लि. यांच्या नोंदीमध्ये हस्तांतर करण्यात आले होते. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट क्र.१०४ किंवा भागावर विक्री, अदलाबदल, करारनामा, कंत्राट, बक्षीस, भाडेपट्टा, मालकी हक्क, अधिभार, तारण, न्यास, वारसाहक्क, कायदेशीर हक्क, आरक्षण, परिरक्षा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा/हित असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ताकडे लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत त्यांच्या कार्यालय पत्त्यावर

ठिकाण: मुंबई अंड. राजकुमार भावसार (वकील उच्च न्यायालय) खोली क्र.५, जुनी इमारत चाळ, कैलाश पुरी रोड, स्पेरविला इमारत समोर, मालाड (पुर्व), मुंबई-९७. मोबा.:९३२१२०८००८, ९५९४३८५१८१

nळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थिगित केले आहे असे समजले जाईल.

यूनियन बैंक 🕼 Union Bank

Andhra Corporation

**क्षेत्रिय कार्यालय, मुंबई ठा**णे: धनलक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, गोकळ नगर, नवनीत मोटर्स जवळ, ठाणे (प.)-४००६०१. **दुरं.:**(०२२)२१७२११४५(डी)/१७४६/३७४१, **फॅक्सः**(०२२)२१७२१६११

मागणी सूचना

सरफायसी कायदा २००२ चे कलम १३(२) सहवाचिता १३(३) अन्वये

बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) च्या पुर्ततेनुसार कर्जदार/जामिनदार यांना मागणी सूचना वितरीत केली होती, त्यानुसार सदर सूचनेत नेमुद तपशिलानुसार सदर सूचनेपासून ६० दिवसांत थकबाकी रक्कम जमा करण्यास कळविले होते. सदर सूचना ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली म्हणून खालील कर्जदार/जामिनदारांना सूचनेचे सदर वृत्तपत्र

प्रकाशन देण्यात येत आहे. कर्जदार व जामिनदाराचे नाव व पत्ता १) मे. पीहु कॅशच्यु नटस् प्रोसेसर्स, मालक: कुमारी श्वेता उत्तम शिंदे **ारखाना पत्ताः** सर्व्हे क्र.३७, हिस्सा क्र.२/ ४, इंडस्ट्रीय युनिट, किशोर गाव, ता. मरबाद कल्याण जि. ठाणे-४२१४०१ नेवासी पत्ता: फ्लॅट क्र.१४, सावली सायली, टेलिफोन एक्सचेंजजवळ.

१) यंत्र व सामग्री, बुक डेब्ट साठा व वास्तविक मालमत्तेचे गहाणवः २) औद्योगिक जमीन व दमारत जमीन ९१० ५५ चौ मी बिल्स्अप क्षेत्र ६२५५ चौ.फु., सर्व्हे क्र.३७, हिस्सा क्र.२/४, गाव किशोर, तालुका मुरबाड, जि. ठाणे येथील जागेचे तारण निवासी फ्लंट क्र.१४, इरा मजला, कार्पेट क्षेत्र ५५५ चौ.फ् बिल्टअप क्षेत्र ५७० चौ.फ., सावली, सावली संयाली कोहौसोलि

बीएसएनएल कार्यालयाजवळ, फडणीस बाग, आग्रा रोड, कल्याण कल्याण. जि. ठाणे-४२१४०१. (पश्चिम), ठाणे-४२१३०१ येथील जागेचे तारण मागणी सचना दिनांक सूचनेनुसार बँकेला देव रक्कम रु.१,२७,४५,९३७.४० (रुपये एक कोटी सत्तावीस लाख पंचेचाळीस १३.०६.२०२२ हजार नऊशे सदोतीस आणि पैसे चाळीस फक्त) तसेच १३.०६.२०२२

पासून व्याज व इतर लागू शुल्क

ज्याअर्थी वर नमुद कर्जदार व जामिनदारांनी केलेल्या विनंतीवर **युनियन बँक ऑफ इंडिया, आरती** <mark>नागरी कल्याण शाखा</mark> यांनी कर्ज सुविधा दिली होती. मुद्दल रक्कम व व्याज न भरणा केलेल्यामुळे वरील खाते एनपीएमध्ये वर्गीकृत करण्यात आले आणि तद्नुसार सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम २ अन्वये वर नमद तारखांना वर नमद पत्त्यावर कर्जदार व जामिनदारांना मागणी सूचना वितरीत करण्यात आली होती, परंतु ती सूचना ना–पोहोच होता पुन्हा

ज्याअर्थी कर्जदार/जामिनदारांच्या नावे वर नमुद प्रतिभूतीद्वारे बँकेचे उपरोक्त देय रक्कम प्रतिभूत करण्यात आले होते, सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम २ अंतर्गत कर्जदार व जामिनदाराचे विरोधात उपरोक्त मागणी करण्यात आलेली आहे आणि तद्नुसार सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांत** वर नमुदप्रमाणे रक्कम तसेच आजपर्यंतचे व्याज अशी संपुर्ण रक्कम बँकेकडे जमा करण्याबद्दल सदर सूचना वरील सर्वांना देण्यात आली होती. अन्यथा सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३ चे उपकलम् (४) अन्वये बँकेकडून पुढील कारवाई केली जाईल. सर्व कर्जदार व जामिनदारांना येथे सल्ला आहे की, त्यांनी बँकेच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय वर नमुद तारण मालमत्तेचे विक्री, हस्तांतर करू नये. कर्जदार जामिनदारांना येथे सल्ला आहे की, त्यांनी कोणत्याही कामकाजाच्या दिवशी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडून कलम १३(२) अन्वये वितरीत **मुळ सूचना** प्राप्त करावी. दिनांक: २४.०६.२०२२ सही/-प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया ठिकाण : ठाणे

यूनियन बैंक 🕼 Union Bank

**क्षेत्रिय कार्यालय, मुंबई ठा**णे: धनलक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, गोकुळ नगर, नवनीत मोटर्स जवळ, ठाणे (प.)-४००६०१. **दुर.:**(०२२) २१७२११४५ (डी)/१७४६/३७४१, **फॅक्स:**(०२२) २१७२१६११ ऋण वसुली व कायदेशीर सेवा विभाग

मागणी सूचना सरफायसी कायदा २००२ चे कलम १३(२) सहवाचिता १३(३) अन्वये

बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) च्या पुर्ततेनुसार कर्जदार/जामिनदार यांना मागणी सूचना वितरीत केली होती, त्यानुसार सदर सूचनेत नेमुद तपशिलानुसार सदर सूचनेपासून **६० दिवसांत** थकबाकी रक्कम जमा करण्यास कळविले होते. सदर सूचना ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली म्हणून खालील कर्जदार/जामिनदारांना सूचनेचे सदर वृत्तपत्र

प्रकाशन देण्यात येत आहे. कर्जदार व जामिनदाराचे नाव १) श्री. सिताराम रामचंद्र कदम १) फ्लॅट क्र.६०२/ए, ६वा मजला, क्षेत्रफळ ४९५ चौ.फ. कार्पेट क्षेत्र २) श्रीमती शैलजा मिताराम कदम प्रवींदय आनंद, गाव भोपर, मानपाडा रोड, शनी मंदिरा समोर, डोंबिवर्ल **दोघांचा पत्ता:** ए/४०३, साई कृपा, (पूर्व)-४२१२०१, ठाणे (एचएल ५६०६३१००१७४६४९१ मधील आनंद नगर. दिनदयाळ रोड प्रतिभृती व टॉपअप कर्ज ५६०६१६००००२४७४६ मधील प्रतिभूती). डोंबिवली-४२१२०२, ठाणे. २) फ्लॅट क्र.२०४, २रा मजला, क्षेत्र ५९.५० चौ.मी. कार्पेट क्षेत्र, आशापुरा प्लाझा को-ऑप. हौसिंग सोसायटी, प्लॉट जमीन सर्व क्र.२९१/२, नवीन सर्व्हें क्र.१९७/२ पी, गाव नवागाव, डोंबिवली पश्चिम, कल्याण जिल्हा (एचएल ५६०६३१००१७४७७२० मधील प्रतिभृती व मे. श्री कदम ट्रव्हल्स यांचे ओडी खाते

रु.६२,७२,१६०.४२ (रुपये बासष्ट लाख बाहत्तर हजार एकशे साठ आणि पैसे ०९.०५.२०२२ बेचाळीस फक्त) तसेच ०९.०५.२०२२ पासून व्याज व इतर लागू शुल्क ज्याअर्थी वर नमुद कर्जदार व जामिनदारांनी केलेल्या विनंतीवर **युनियन बँक ऑफ इंडिया**, डोंबिवली पश्चिम शाखा (ईसीबी) यांनी कर्ज सुविधा दिली होती. मुद्दल रक्कम व व्याज भरणा केलेल्यामुळे वरील खाते एनपीएमध्ये वर्गीकृत करण्यात आले आणि तद्नुसार सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम २ अन्वये वर नमुद तारखांना

वर नमुद पत्त्यावर कर्जदार व जामिनदारांना मागणी सूचना वितरीत करण्यात आली होती, परंतु ती

मागणी सूचना दिनांक

सूचना ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली. ज्याअर्थी कर्जदार/जामिनदारांच्या नावे वर नमुद प्रतिभूतीद्वारे बँकेचे उपरोक्त देय रक्कम प्रतिभू करण्यात आले होते, सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम २ अंतर्गत कर्जदार व जामिनदारां विरोधात उपरोक्त मागणी करण्यात आलेली आहे आणि तद्नुसार सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसां**त वर नमुदप्रमाणे रक्कम तसेच आजपर्यंतचे व्याज अशी संपुर्ण रक्कम बँकेकडे जमा करण्याबद्दल सदर सुचना वरील सर्वांना देण्यात आली होती. अन्यथा सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३ चे . उपकलम (४) अन्वये बँकेकडून पुढील कारवाई केली जाईल. सर्व कर्जदार व जामिनदारांना येथे सल्ला आहे की, त्यांनी बँकेच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय वर नमुद तारण मालमत्तेचे विक्री, हस्तांतर करू नये. कर्जदार जामिनदारांना येथे सछा आहे की, त्यांनी कोणत्याही कामकाजाच्या . दिवशी खालील स्वाक्षरीकर्त्याकडून कलम १३(२) अन्वये वितरीत **मुळ सूचना** प्राप्त करावी.

दिनांक: २४.०६.२०२२ प्राधिकृत अधिकारी, **युनियन बँक ऑफ इंडिया** 

यूनियन बैंक 🕼 Union Bank ऑफ इंडिया क्षेत्रिय कार्यालय, मुंबई ठाणे: धनलक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, गोकुळ नगर, नवनीत मोटर्स जवळ,

ठाणे (पं.)-४००६०१. दुर.:(०२२) २१७२११४५ (डी)/१७४६/३७४१, फॅक्सः(०२२) २१७२१६११ क्रण वसुली व कायदेशीर सेवा विभाग

मागणी सूचना सरफायसी कायदा २००२ चे कलम १३(२) सहवाचिता १३(३) अन्वये

बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) च्या पुर्ततेनुसार कर्जदार/जामिनदार यांना मागणी सूचना वितरीत केली होती, त्यानुसार सदर सूचनेत नेमुद तपशिलानुसार सदर सूचनेपासून **६० दिवसांत** थकबाकी रक्कम जमा करण्यास कळविले होते. सदर

सूचना ना–पोहोच होतो पुन्हा प्राप्त झाली म्हणून खालील कर्जदार/जामिनदारांना सूचनेचे सदर वृत्तपत्र प्रकाशन देण्यात येत आहे. कर्जदार व जामिनदाराचे नाव व पत्ता मालमत्तेचे वर्णन १) श्री. विशाल जयसिंग जरे फ्लॅट क्र.७०१, ७वा मजला, विंग बी, क्षेत्रफळ ·) कुमारी स्वाती जवसिंग जरे ६०० चौ.फ. बिल्टअप क्षेत्र, महावीर अपार्टमेंट. दोंघांचा र/ठि.: २/३, कोमल निवास, प्रताप नगर, भांडूप सर्व्हें क्र.७१, हिस्सा क्र. भाग, मौजे नांदिवली,

तालुका कल्याण, जिल्हा ठाणे. मागणी सूचना दिनांक सूचनेनुसार बँकेला देव रक्कम रु.१४,७६,७२४.५६ (रुपये चौदा लाख शहानर हजार सातशे चोवीस आणि पैसे छपत्र फक्त) तसेच ०६.०६.२०२२ पासून व्याज व इतर लागू शुल्क

ज्याअर्थी वर नमुद कर्जदार व जामिनदारांनी केलेल्या विनंतीवर **युनियन बँक ऑफ इंडिया, डोंबिवली पुर्व शाखा (ईसीबी)** यांनी कर्ज सुविधा दिली होती. मुद्दल रक्कम व व्याज न भरणा केलेल्यामुळे वरील खाते एनपीएमध्ये वर्गीकृत करण्यात आले आणि तद्नुसार **सिक्युरीटायझेशन** ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट

**ॲक्ट, २००२** च्या कलम १३ चे उपकलम २ अन्वये वर नम्द तारखांना वर नम्द पत्त्यावर कर्जदार व जामिनदारांना मागणी सूचना वितरीत करण्यात आली होती, परंतु ती सूचना ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली. न्याअर्थी कर्जदार/जामिनदारांच्या नावे वर नमुद प्रतिभूतीद्वारे बँकेचे उपरोक्त देय रक्कम प्रतिभू करण्यात आले होते, सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम २ अंतर्गत कर्जदार व जामिनदारा विरोधात उपरोक्त मागणी करण्यात आलेली आहे आणि तद्नुसार सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांत** वर नमुदप्रमाणे रक्कम तसेच आजपर्यंतचे व्याज अशी संपुर्ण रक्कम बँकेकडे जमा करण्याबद्दल सदर सूचना वरील सर्वांना देण्यात आली होती. अन्यथा सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३ चे

उपकलम (४) अन्वये बँकेकडून पुढील कारवाई केली जाईल. सर्व कर्जदार व जामिनदारांना येथे सहा आहे की, त्यांनी बँकेच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय वर नमुद तारण मालमत्तेचे विक्री, हस्तांतर करू नये. कर्जदार जामिनदारांना येथे सछा आहे की, त्यांनी कोणत्याही कामकाजाच्या दिवशी खालील स्वाक्षरीकर्त्याकडून कलम १३(२) अन्वये वितरीत **मुळ सूचना** प्राप्त करावी. दिनांक: २४.०६.२०२२

प्राधिकृत अधिकारी**, युनियन बँक ऑफ इंडिया** 

तारेखेपासुन नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहिल.

क्षेत्रिय कार्यालय, मुंबई ठाणे: धनलक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, गोकुळ नगर, नवनीत मोटर्स जवळ

मागणी सूचना

सरफायसी कायदा २००२ चे कलम १३(२) सहवाचिता १३(३) अन्वये थकबाकी रक्कम जमा करण्यास कळविले होते. सदर सचना ना-पोहोच होता पन्हा प्राप्त झाली म्हणन खालीत

सूचनेनुसार बँकेला देव रक्कम

मागणी सुचना दिनांक रु. ११.९७.१६५.५५ (रुपये अकरा लाख सत्त्वाण्णव हजार एकशे पासष्ट आणि पैसे | **पंचावत्र फक्त)** तसेच ०७.०६.२०२२ पासून व्याज व इतर लागू शुल्क

कर्ज सविधा दिली होती. मद्दल रक्कम व व्याज न भरणा केलेल्यामळे वरील खाते एनपीएमध्ये वर्गीकत करण्यात भाले आणि तद्नुसार **सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्**र **ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२** च्या कलम १३ चे उपकलम २ अन्वये वर नमुद तारखांना वर नमुद पत्त्याव कर्जदार व जामिनदारांना मागणी सूचना वितरीत करण्यात आली होती, परंतु ती सूचना ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त

सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम २ अंतर्गत कर्जदार व जामिनदाराचे विरोधात उपरोक्त मागणी करण्यात आलेली आहे आणि तद्नुसार सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांत** वर नमुद्रप्रमाणे रक्कम तसेच आजपर्यंतचे व्याज अशी संपुर्ण रक्कम बँकेकडे जमा करण्याबद्दल सदर सूचना वरील सर्वांना देण्यात आली होती. अन्यथा सरफायर्स कायदा २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये बँकेकडून पुढील कारवाई केली जाईल. सर्व कर्जदार व जामिनदारांना येथे सल्ला आहे की, त्यांनी बँकेच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय वर नमुद तारण मालमत्तेचे विक्री, हस्तांतर करू नये. कर्जदार जामिनदारांना येथे सङ्घा आहे की. त्यांनी कोणत्याही कामकाजाच्या दिवशी खालील

प्राधिकृत अधिकारी**, युनियन बँक ऑफ इंडिया** 

कार्टर रोड ५, बोरिवली नॅशनल पार्कजवळ, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६.

ज्याअर्थी वर नमुद कर्जदार व जामिनदारांनी केलेल्या विनंतीवर <mark>युनियन बँक ऑफ इंडिया, बोरिवर्</mark>ल

न्याअर्थी कर्जदार/जामिनदारांच्या नावे वर नमुद प्रतिभूतीद्वारे बँकेचे उपरोक्त देय रक्कम प्रतिभूत करण्यात

ऋण वसुली व कायदेशीर सेवा विभाग